



Regd. Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

CIN. : L27102MH1994PLC152925

Phone : +91 22 4286 1000 Fax : +91 22 4286 3000 Website : www.jsw.in

JSWSL: SECT: MUM: SE: 2019-20

April 18, 2019

1. National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza Plot No. C/1, G Block Bandra – Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051 **NSE Symbol: JSWSTEEL**

Kind Attn.: Mr. Hari K, President (Listing)

2. BSE Limited

Corporate Relationship Dept. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400 001. Scrip Code No.500228

Kind Attn: The General Manager (CRD).

Sub:

Submission of newspaper clipping under Regulation 30(6) of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations 2015")

Dear Sir,

This has reference to Regulation 30(6) of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations 2015").

In connection with the above, please find attached copy of newspaper clippings published in today's English and regional newspaper for attention of the shareholders pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 (3) of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended.

This is for your information and records.

Yours faithfully,

For JSW STEEL LIMITED

Lancy Varghese Company Secretary

BHARAT SEATS LIMITED CIN: L34300DL1986PLC023540 P Regd. Office: 1, Nelson Mandela Road, Vasant Kunj, New Delhi 110070 Phones: +91-9643339870-74, Fax: 0124-2341188, E-mail: seats@vsnl.net Website: www.bharatseats.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday 23rd April, 2019, inter alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the guarter/ year ended 31st March 2019 and to consider recommendation of dividend, if any, on equity shares for the financial The above information is also available at websites

www.bharatseats.com and www.bseindia.com. For BHARAT SEATS LIMITED Sd/

Ritu Bakshi Place: Gurugram Date: 16" April, 2019 Company Secretary

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Ambition Advertising. Prabhadevi. Phone: 24210792 | 94.

B. Y. Padhye Publicity,

Phone: 2422 9241/

Dadar (W),

2422 0445.

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W)

Mobole: 8452846979/9930949817 Central Advertising Agency,

Mahim (W), Phone: 24468656 | 24465555

Charudatta Advertising, Mahim (W), Phone: 24221461

Jay Publicity, Dadar (E),

Phone: 24124640

Pallavi Advtg. Dadar (W), Mobile: 9869109765

Shree Swami Samarth Advertising, Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Stylus Arts, Dadar (W), Phone: 24304897

Matunga (W), Phone: 2446 6191 Vijaya Agencies,

Phone: 2422 5672.

Dadar (W),

Time Advertising,

Mobile: 9920640689 Media Junction, Matunga (W), Phone: 022-66393184/

022-66332340 Mobile: 9820295353/ 9821656198 Space Age Advertising, Bandra (E)

Phone: 26552207 Mobile: 9869666222 Kirti Agencies,

Khar (W),

Krishna Advertising, Santacruz (E), Phone: 26651754 Mobile: 9324868171.

Phone: 26047542.

AD Support Advertising, Santacruz (W), Mobile: 9869463650

Gauri Press Communication, *Vile Parle (E)*, Phone: 2617 6310 Mobile: 9820069565

Carl Advertising, Andheri (W), Phone: 6696 3441 | 42.

Keyon Publicity Andheri (E.)

Phone: 28253077 Mobile: 9920992393 Lokhandwala Advertising

Andheri (W), Phone: 26364274 / 26316960.

Prime Publicity Services, Andheri (E), Phone: 26839686 / 26830304.

muthoot HOUSING FINANCE

MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034, CIN NO - U65922KL2010PLC025624 Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051 TEL. NO: 022-62728517

APPENDIX -IV[Rule 8(1)]Possession Notice(For Immovable Property)

Whereas The undersigned being the Authorized Officer of the M/s. Muthoot Housing Finance Company Ltd., under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (ACT NO.54 OF 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to below mentioned Borrower/s / Guarantor/s. After completion of 60 days from date of receipt of the said notice, The Borrower/s / Guarantor/s having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/s / Guarantor/s and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said Ordinance read with Rule 8 & 9 of the said Rules on this.

Sr. No.	Name of Borrower / Co-Borrower/ Guarantor	Date of Demand notice	Total Outstanding Amount	Description of Secured Asset(s) /Immovable Property (ies)	Date of Possession
1	Renuka Suraj Surana Suraj Prakash Surana Lan No. :-10102070229	23-06-2018	Rs. 18,91,621.57/- (Rupees Eighteen Lakh Nineteen Thousand Six Hundred Twenty One and Fifty Seven Paisa Only)	2,murlidhar Nagar, near Datta	12-04-2019
2	Renuka Suraj Surana Suraj Prakash Surana Lan No. :-10102076108	23-07-2018	Rs. 3,10,506.79/- (Rupees Three Lakh Ten Thousand Five Hundred Six and Seventy Nine Paisa only)	Mandir, Khuntavali Road Ambernath W, S.O, Maharashtra, 421501	12-04-2019

The Borrower/s / Guarantor/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the M/s Muthoot Housing Finance Company Limited, for an above mentioned demanded amount and further interest thereon.

Sd/-Authorised Officer Place: Mumbai For Muthoot Housing Finance Company Limited Date: 17-04-2019

Sale Notice

HITECH ENGINEERING CORPORATION INDIA PRIVATE LIMITED

(In Liquidation)

Reg. Off.: G-17, MIDC, Baramati, Pune, Maharashtra - 413102

Liquidator: CMA Laxman Digambar Pawar

Liquidator Address: Flat No. 16, First Floor, Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar Statue, Pimpri, Pune

411018. Email: cmapawar1@gmail.com Contact No.-9921516368 / 9422327957

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of Auction:Tuesday, May2, 2019 at 3.00 pm to 5.00 pm

(With unlimited extension of 5 minutes each) Sale of Assets and Properties owned by Hitech Engineering Corporation India Private Limited (in

Liquidation) forming part of Liquidation Estate by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company

Law Tribunal, Mumbai vide' order dated October 10, 2018. The sale will be done by the undersigned through the

1.E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS"

2.The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e- auction Bid Form,

Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website

https://ncltauction.auctiontiger.net.Contact: Mr. Tilak Marata at 07961200580/579/594/596/598 or +91

6351896834, Tilak@auctiontiger.net. /Pushpit@auctiontiger.net/support@auctiontiger.net. (On going to the link

https://ncltauction.auctiontiger.net./ bidders will have to search for the mentioned company by using either one of the two options, (i) Company's name (Hitech Engineering Corporation India Private Limited), or by, (ii) State and

3. The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent inquiries regarding the title of

property, dues of local taxes, electricity and water charges, maintenance charges, if any and inspect the property at

their own expenses and satisfy themselves. The properties mentioned above can be inspected by the prospective

4.The intending bidders are required to deposit Earnest Money Deposit (EMD) amount either through

DD/NEFT/RTGS in the Account of "Hitech Engineering Corporation India Private Limited - in Liquidation", Account

No.: 111711100004702, Andhra Bank, Branch: Pimpri, Pune, IFSC Code - ANDB0001117, drawn on any

Scheduled Bank or give a Bank Guarantee for the EMD Amount as per Format A or Format B as given in the

5. The intending bidder should submit the evidence for EMD Deposit or Bank Guarantee and Request Letter for

participation in the E-Auction along with Self attested copy of (1) Proof of Identification (2) Current Address-Proof

(3) PAN card (4) Valid e-mail ID (5) Landline and Mobile Phone number (6) Affidavit and Undertaking, asper

Annexure 1 (7) Bid Application Form as per Annexure II (8) Declaration by Bidder, as per Annexure III, the formats

of these Annexures can be taken from the Complete E-Auction process document. These documents should reach

the office of the liquidator or by E-mail, at the address given below before 5:00 PM of 30th April, 2019. Interested

bidders will have to upload their KYC documents along with the EMD submission details on

6. The Name of the Eligible Bidders will be identified by the Liquidator to participate in e-auction on the portal

(https://ncltauction.auctiontiger.net.). The e-auction service provider (Auction tiger) will provide User id and

7. In case, a bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-auction, the closing time will automatically

get extended for 5 minutes with unlimited extension. The bidder who submits the highest bid amount (not below the

reserve price) on closure of e-Auction process shall be declared as the Successful Bidder and a communication to

8 The EMD of the Successful Bidder shall be retained towards part sale consideration and The EMD of

unsuccessful bidders shall be refunded. The EMD shall not bear any interest. The Liquidator will issue a Letter Of

Intent (LOI) to the Successful Bidder and the Successful Bidder shall have to deposit the balance amount

(Successful Bid Amount - EMD Amount) within 15 days on issuance of the LOI by the Liquidator. Default in deposit

of the balance amount by the successful bidder within the time limit as mentioned in the LOI would entail forfeiture

9. The Successful Bidder shall bear the applicable stamp duties/transfer charge, fees etc. and all the statutory

10. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-

Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceeding at any stage without assigning any

11. The sale certificate/agreement will be issued in the name of the successful bidder only and will not be issued in

The sale shall be subject to provisions of Insolvency and bankruptcy code 2016 and regulations made thereunder.

12. The Eligible Bidders, participating in the E-Auction, will have to bid for at least the Reserve Price, and increase

non-statutory dues, taxes, rates, assessment charges, fees etc. in respect of the property put on auction.

E-auction date & Time: May 2, 2019 from 3.00 p.m. to 5.00 p.m. (with unlimited extension of 5min)

that effect will be issued through electronic mode which shall be subject to approval by the Liquidator.

of the entire amount deposited (EMD + Any Other Amount) by the Successful Bidder.

Block 1

through approved service provider M/S e-procurement Technologies Limited (Auction Tiger)

bidders at the site with prior appointment, contacting Mr. Laxman D Pawar: +91-9921516368

nttps://ncltauction.auctiontiger.net.before 5:00 PM of 30th April, 2019.

RESERVE PRICE

Rs.840 lakhs

EARNEST MONEY

Rs.210 lakhs

AMOUNT

e-auction platform https://ncltauction.auctiontiger.net.

Terms and Condition of the E-auction are as under

ASSET

Industrial Property at Plot No. G-31, MIDC,

Baramati, Dist - Pune. (Inclusive of Land,

Complete E-Auction process document.

password by email to eligible bidders.

reason thereof.

any other name.

Liquidator

CMA Laxman D Pawar

Building, Plant and Machinery)

property type).

Karnataka Bank Ltd. [Regd. & Head Office: Mangalore - 575 002]

(Regd & Head Office:Mangalore-575003) Shop No.34-39, "Halley", H-Wing, Bldg No. EMP 52, Evershine Millenium Paradise, Thakur Village, Kandivali(E), Mumabi-400 101

Telephone No. 28464597, 8846286, 9870100260, 9920981173 **PUBLIC AUCTION NOTICE**

The following vehicle in the possession of our bank will be sold in public auction on 25-04-2019 at 3.00 PM at "Bank branch premises subject to the following terms and conditions to realise the moneys due to the bank. MINIMUM BIDDING PRICE RS.1,50,000/-

Sr.	Description of	Model	Bearing	Inspection Place
No.	the Vehicle		Registration No	& Contact No
1	Hyundai EON Magna Plus BS IV	November 2015	DATED 01-12-2015	KOHINOOR ENTERPRISES Fernandes Comp.Sasunnav Ghar Village,Opp Royal Garden Resort, National Highway No.8, Vasai East, Dist Palghar-401208 Mr.Sopan - 7218430715

Terms & Conditions:

Intending bidders may inspect the vehicle at above mentioned place during office hours on any working day on prior appointment.

Subject to the realisation of the reserve price, the vehicle will be sold for the highest bid amount on "as is where is" condition.

The successful bidder shall pay the entire bid amount on the spot and immediately take delivery of the vehicle. The bank reserve the right to cancel or postpone auction or not to accept the highest bid

without assigning any reasons therefore. On all matters not covered by these terms and conditions, the banks's decision shall be

final and binding on all concerned.

Place: Mumbai Branch Head Date: 10-04-2019 The Karnataka Bank Ltd.

> FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF PHADNIS RESORTS AND SPA INDIA LIMITED

RELEVANT PARTICULARS

-		
1.	Name of corporate debtor	PHADNIS RESORTS AND SPA INDIA LIMITED
2.	Date of incorporation of corporate debtor	August 08th,2003
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC Pune
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U55101PN2003PLC018217
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	KALPAVRIKSH 2ND FLOOR, S.no 46/IC/1, D P ROAD, KARVE NAGAR,PUNE, MAHARASHTRA, INDIA - 411052
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	April 12th 2019, Date of receipt of Order, Hon'ble NCLT order dated 14th March 2019
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	September 09, 2019.
8.	Name and registration number of the insolvency professional acting	Mr. Mahesh Sureka IP Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P00413/2017-18/ 10736 Mobile No. 9322581414 / 9870944469
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	173, UdyogBhavan, Sonawala Road, Goregoan (E), Mumbai 400 063. mahesh@mrsureka.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	173, UdyogBhavan, Sonawala Road, Goregoan (E), Mumbai 400 063. mahesh@mrsureka.com
	Last date for submission of claims	
	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	N. A.
	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	N. A.
14.	(a) Relevant Forms and (b) Details of authorized	a) Weblink:http//ibbi.gov.in/ downloadform.html b) N.A.

Notice is hereby given that the National Company Law Tribunal (Mumba Bench) has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the PHADNIS RESORTS AND SPA INDIA LIMITED vide order no C.P. (IB) -3603/(MB)/2018on dated March 14", 2019 date of receipt of order by Interim Resolution Professional is April 12th, 2019.

The creditors of PHADNIS RESORTS AND SPA INDIA LIMITED, are hereby called upon to submit their claims with proof on or beforeApril 25th 2019,to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA.

: Mr. Mahesh Sureka

: April 13th, 2019, Mumbai

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Name and Signature of Interim

Resolution Professional Date and Place

representatives are available at:

इंडियन बेंक Indian Bank

APPENDIX - IV {Rule-8(1)} POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Place: Mumbai

The undersigned being the Authorized Officer of the Indian Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 02.01.2019 calling upon he borrower Mr. Sushant Shankar Jadhay and Mrs. Dhanshree Sushant Jadhay, residing at A402, 4th Floor, Vinay Vihar, Medtiya Nagar, Opposite Seven Squre School, Near Deepak Hospital, Mira Bhayander Road, Mira Road East, Thane-401107 with Indian Bank, Malad West Branch to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,92,315.63 (Rupees Nine Lakhs Ninety Two Thousand Three Hundred Fifteen and Sixty Three Paise Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and

the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on this Twenty Seventh day of March of the year The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 9,86,030.40 (Rupees Nine Lakhs Eighty Six Thousand Thirty and Forty Paise Only) as on 12.04.2019

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Mortgage Assets: A402, 4th Floor, Vinay Vihar, Medtiya Nagar, Opposite Seven Square

School, Near Deepak Hospital, Mira Bhayander Road, Mira Road East, Thane - 401107.

Building, East: Gurudev Building, West: Om Sai Building R. Anand Babu (Authorised Officer) Date: 12.04.2019 Indian Bank, Goregaon (W) Branch

The Property is Bounded by: North: Gurudev Building, South: Under Construction

Steel Limited

Tel: 91 22 42861000 Fax: 91 22 42863000 E-mail: jswsl.investor@jsw.in Website: www.jsw.in NOTICE Members are hereby informed pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22

Corporate Identification No. (CIN) – L27102MH1994PLC152925

Registered Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

of the Companies (Management and Administration) Rules, 2014 that the Company has, on Wednesday, April 17, 2019, completed the dispatch of Postal Ballot Notice along with the Postal Ballot Form and a self-addressed business reply envelope to the Members who have not registered their e-mail ids with the depositories or with the Company; and

II. on Monday, April 15, 2019 sent by email through Karvy Fintech Private Limited (Karvy) the Postal Ballot Notice, along with the details of Login ID and password to the Members who have registered their e-mail ids with the depositories or with the Company;

for seeking their approval by Postal Ballot, including voting by electronic means, for the following matters:

ltem No.	Description of the Special Resolution						
1	Approval of JSWSL EMPLOYEES SAMRUDDHI PLAN 2019 and its administration through trust.						
2	Secondary acquisition of Equity Shares by Eligible Employees under the JSWSL EMPLOYEES SAMRUDDHI PLAN 2019.						
3	Provision of Money by the Company, including by way of interest subsidy.						
ne Notice	e Notice has been sent to all Members, whose names appear on the Register of Members/List of						

Beneficial Owners on April 5, 2019, as received from National Securities Depository Limited and

Central Depository Services (India) Limited.

In compliance with the provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 and the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended. Members have been provided with the facility to cast their vote electronically through the e-voting services provided by KARVY, on all resolutions set forth in the Notice.

is provided for the benefit of Members who do not have access to e-voting facility. A Member can opt for only one mode of voting i.e. either through e-voting or by Ballot. If a Member casts votes by both modes, then voting done through e-voting shall prevail and Ballot shall be treated

The detailed procedure for e-voting is enumerated in the Postal Ballot Form. The Postal Ballot Form

The e-voting portal will be open for voting from Thursday, April 18, 2019 (9.00 a.m. IST) to Friday, May 17, 2019 (5.00 p.m. IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on April 5, 2019, may cast their vote electronically. The evoting module shall be disabled by KARVY for voting thereafter.

Notice and Form of Postal Ballot is also available on website of the Company, 'www.jsw.in'. Members who do not receive the Postal Ballot Notice or those who have received Postal Ballot Notice by e-mail and who wish to vote through physical Postal Ballot Form, may download it from the website of the Company or from the link 'https://evoting.karvy.com'. Members can also e-mail their request for duplicate Postal Ballot Form to the Company at jswsl.investor@jsw.in or to Karvy Fintech Private Limited at einward.ris@karvv.com.

The voting rights of Members shall be in proportion of the share held by them in the paid up equity share capital of the Company as on April 5, 2019 as per the Register of Members / Beneficiary position maintained by the Depositories. A person who is not a Member as on April 5, 2019 should treat this notice as for information purpose only. The Board has appointed Mr. Nilesh Shah, Practicing Company Secretary, (Membership No. FCS

4554/CP.2631) as the Scrutiniser to conduct the Postal Ballot /E-voting process in a fair and Duly completed Ballot Form should reach the Scrutinizer, C/o Karvy Fintech Pvt. Ltd., Unit: JSW Steel Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032 not later than Friday, May 17, 2019 (6.00 p.m. IST). Any Ballot Form received

after May 17, 2019 will be strictly treated as if the reply from the Member has not been received and

voting whether by ballot or by electronic means will not be allowed beyond this date.

In case of any queries, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting User Manual for shareholders available at the download section of https://evoting.karvy.com or contact Mr. S.V.Raju of Karvy Fintech Pvt. Ltd. at 040 67161500 or at 1800 345 4001 (toll free).

The result of the Postal Ballot would be announced by the Chairman and in his absence by the Jt. Managing Director & Group CFO on Tuesday, May 21, 2019 at 11.00 a.m. at the Registered Office of the Company. The result along with the Scrutinizer's report would also be displayed at the Registered Office of the Company and also communicated to the stock exchanges, where the shares of the Company are listed and hosted on the Company's website: www.jsw.in.

The last date for receipt of Postal Ballot Forms or e-voting, i.e., May 17, 2019 will be taken as the date For any grievances/queries connected with the voting by postal ballot including voting by electronic

means, Members may contact the undersigned at jswsl.investor@jsw.in or write to him at the Registered Office of the Company

for JSW Steel Limited. **Lancy Varghese Company Secretary** Date: 17.04.2019

Office No. 1, Gr. Floor, Pushpak Chsl, Malaviya Road, Opp. Gomantak Hall,

Place: Mumbai

OSBI

their bid by a minimum incremental amount of Rs.1 Lakhs.

IBBI Reg. No: IBBI/IPA-003/IP-N00015/2017-18/10104

State Bank of India, Stressed Assets Recovery Branch, Vardhaman Building, 2nd Floor, 321/A/3, Mahatma Phule Peth, Seven Loves Chowk, Shankarsheth Road, Pune-411042. Tel: (020) 26446044, 26446043, Email: sbi.10151@sbi.co.in

Possession Notice

Whereas the undersigned being the Authorized Officer of State Bank of India SARB, Pune under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (said Act) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Notice on 11.12.2017 and published on 30.12.2017 under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned borrower, Legal Heir of Borrower, Guarantors & others, as per details given below, to repay the amount mentioned in the respective Notice within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrower / Property Holders having failed to repay the respective due amounts, notice is hereby given to the Concerned Borrower / Property Holders in particular and the public in general that the Legal Heir of Borrower (Shri. Aniruddha Avinash Rangnekar) has peacefully handed over the possession to the undersigned and the undersigned has taken Physical Possession of the properties described herein below on 16/04/2019, under section 14 of the said Act of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules. The Concerned Borrower Guarantor/ Property Holders in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of State Bank of India for amounts mentioned below

	Name of the Borrowers /Guarantors Address	Outstanding (Rs.) & as on Date	Date of Physical Possession	Description of Immovable Secured Assets
1. 2. 3. 4.	(Legal Heir)	(Rupees : Eighty Nine Lakhs Two	16/04/2019	Residential Flat No.4, admeasuring 720 Sq. ft. or Ground Floor, and 4A admeasuring 904 sq.ft. or first floor adjoining terrace admeasuring 184 sq.ft. and car parking admeasuring 150 sq. ft. at PRIME ROSE Apartment, constructed on survey No. 76/3.77/1,77/1/2,77/1/3,Baner Mhalunge Road Baner Pune standing in the name of Smt. Arundhat Avinash Rangnekar and Late Shri. Avinash Chandrashekhar Rangnekar.

Officer of State Bank of India, under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002, the undersigned has taken Physical possession of the Secured Assets as per details given above. Copy of the Panchnama and Possession Notice can be collected from the undersigned on any working day during working hours.

The borrower's & their Legal Heir's attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of Act, in respect of time available to redeem the secured assets.

Further, Notice is also hereby given to you all above that the undersigned, as the Authorized Officer of State Bank of India, shall now proceed to sell the above Secured Assets by adopting any of the methods mentioned in Rule 8(5) of the above Rules. As such, you all are hereby advised, in your own interests, to obtain / sponsor / give valid offers, in the prescribed manner, for the Secured Assets in question or pay the up-to-date outstanding dues of State Bank of India. Further, please take Notice that in case you fail or neglect to sponsor / give, in the prescribed manner, any valid offer (s) for the Secured Assets in question or pay the outstanding dues of the State Bank of India positively within 30 days from the date of this Notice, State Bank of India will proceed to sell the Secured Assets in question at the Reserve Price fixed by the undersigned as the Authorized Officer, as provided under the above Act / Rules, without any further intimation / Notice to you.

Date: 16.04.2019 Place: Pune

Authorised Officer, State Bank of India, SARB Pune

Date: 16.03.2019

Place: Pune



MICRO HOUSING FINANCE CORPORATION LTD.

Vile Parle (East), Mumbai - 400 057. Tel -022 26101076-79

AUCTION-CUM-TENDER SALE NOTICE TO GENERAL PUBLIC Whereas under section 13(2) of the 'Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, the

Authorized Officer has issued demand notices as mentioned below in table for the recovery as mentioned from the borrowers/guarantors/mortgagors (herein referred to as borrowers). Further, In exercise of powers contained in the 'Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, the Authorized Officer has taken the possessions of the under mentioned secured assets which are held as securities in respect of Loan/credit facilities granted to them. Whereas sale of the secured asset/s is to be made through Public auction cum Tender, for recovery of the secured debt due to Micro Housing Finance Corporation Ltd., (MHFC). The General Public is invited to bid either personally or by duly authorised agent.

Details of borrowers/amount outstanding/Properties/Reserve Price/EMD Amount, Date & Time of Deposit of EMD/Date & Time of Inspection/Date & Time of Auction: Description of properties

of Borrower/ Guarantors/ Mortgagers	Amount outstanding	along with name of mortgagors (Owner of the property)	Reserve Price	Deposit (EMD) Amount and Last date & time of deposit of EMD	Date and Time of Inspection	Date and Time of Auction	EMD Account Number & IFSC Code
Mrs. Gloria Turner	04/08/2018 Rs. 6,06,197/- (Rupees Six Lakh Six Thousand One Hundred Ninty Seven only) as on 04.08.2018	Flat No. 404, A, Navjivan Vihar Crossing Road, Near Geratpur Railway Station, Taluka - Dascroi, District Ahmedabad-382435	De	Rs. 53,000/- 18.05.2019 up to 05.00 PM	15.05.2019 11.00 AM to 02.00 PM	20.05.2019 11.00 AM to 12.00 PM	A/C No. 00608940000020, IFSC Code: HDFC0000060
Mr. Bharat More & Mrs. Avita More	03/05/2018 Rs. 5,78,903/- (Rupees Five Lakh Seventy Eight Thousand Nine Hundred Three only) as on 03.05.2018	Flat No. 312, A 3 (A2), Shri Tirupati Balaji Town Opposite GIDC, Sachin, Un, Surat 394210		Rs. 54,000/- 18.05.2019 up to 05.00 PM	15.05.2019 11.00 AM to 02.00 PM	20.05.2019 11.00 AM to 12.00 PM	A/C No. 00608940000020, IFSC Code : HDFC0000060
Mr. Murandar Meeta Malla & Mrs. Nimaben Murendere Malla	04/04/2018 Rs. 7,42,912/- (Rupees Seven Lakh Forty Two Thousand Nine Hundred Twelve only) as on 04.04.2018	Flat No. 331, A, Umang Sachin - Phase - I F. P. 104/1, Block 148, 149, 150, Sachin - Kansad Road, Sachin, 394230	Rs. 5.40 Lacs	Rs. 54,000/- 18.05.2019 up to 05.00 PM	15.05.2019 11.00 AM to 02.00 PM	20.05.2019 11.00 AM to 12.00 PM	A/C No. 00608940000020 IFSC Code: HDFC0000060

- (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions: The properties are being sold on 'AS IS WHERE BASIS IS.
- ii. The particulars of Secured Assets specified in the Schedule herein above have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation.
- The secured asset will not be sold below the reserve price.
- iv. The auction sale will be "through Auction-Cum-Tender".

Place : Gujarat

Date: 18.04.2019

- v. The bidders are also advised for detailed terms and conditions The interested bidders shall deposit the EMD by way of Demand Draft favoring
- "MHFC LTD" or through NEFT/RTGS" as per above mentioned account numbers The draft should not be of a Cooperative-Bank. vi. Bidder is to submit these documents through e-mail to the Authorised Officer at e-mail address and also to submit self attested hard copies of these documents (Demand Draft in original) to the Authorised Officer, at the Branch address mentioned herein above in the envelope
- super scribing as 'Bid in the A/C (mention the account Name) Others detailed Terms and Conditions available on website www.mhfcindia.com.

Further enquiries may be clarified with the Authorized Officer, MHFC, Mr. Sharik Saudagar (MO-8879666943 or 022-26101076-79 Email sharik.saudagar@mhfcindia.com

For MICRO HOUSING FINANCE CORPORATION LTD. (MHFC)

(Secured Creditor)

Authorised Officer

कॉर्पोरेट आयडेंटीफिकेशन नं . (सीआएन) L27102MH1994PLC152925 नोंदणीकृत कार्यालय : जेएसडब्ल्यु सेंटर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पुर्व), मुंबई- 400 051 इरध्वनी : 91 **22 42861000 फॅक्स : 91 22 42863000** ईंगेल : jswsl.investor@jsw.in संकेतस्थळ : www.jsw.in

सुचना

सदस्यांना ह्याद्वारे काळविण्यात येत आहे की कंपनीने, कंपनी अधिनियम, २०१३, कलम १९० आणि कंपनी (व्यवस्थापन

- . गुरूवार दिनांक वुधवार, १७ एप्रिल २०१९ रोजी डिपॉझिटरीज किंवा कंपनीकडे ईमेल आयडी न नोंदविलेल्या सदस्यांकडे डाक मतदांनाची सचना, सोवत डाक मतपत्रिका प्रपत्र आणि स्वतःचा पत्ता लिहिलेला प्रीपेड विझनेस रीप्लाय एनव्हलप यांची पाठवणी पुर्ण केली आहे ; आणि
- 2 . गुरूवार दिनांक सोमवार, १५ एप्रिल २०१९ रोजी, कार्व्ही फिनतेक प्रायव्हेट लिमिटेड, मार्फत ईमेलद्वारे डाक मतदानाची सुचना, सोवत डिपॉझिटरीज किंवा कंपनीकडे आपले मेल आयडी नोंदवलेल्या सदस्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्डचे

तपशील पाठविले आहेत:

त्यांचे पुढील व	त्यांचे पुढील वावींसाठी, इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे मतदान समाविष्ट डाक मतदानाद्वारे अनुमोदन घेण्याकरिता :							
बाब क्र. विशेष ठरावाचे वर्णन								
1	जेएसडब्ल्यूएसएल एम्प्लॉयी समृद्धी योजना २०१९ आणि त्याचे न्यास माध्यमातून प्रशासन मंजूर .							
2	जेएसडब्लूएसएल एम्प्लॉयी समृन्द्वी योजना २०१९ अंतर्गत पात्र कर्मचार्याद्वारे इक्विटी समभागांचे माध्यमिक अधिग्रहण.							
3	व्याज अनुदानाद्वारे कंपनीद्वारे पैशांची तरतूद.							

ज्यांची नावे एप्रिल ५, २०१९ रोजी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉजिटरी (इंडिया) लिमिटेड कडून मिळालेल्या कंपनीच्या सदस्य नोंदवहीमधे /लाभार्थी मालकांच्या यादीमधे आहेत अशा सर्व सभासदांना ही सूचना

कंपनी अधीनियम, २०१३ च्या कलम १०८, ११० अन्वये आणि इतर लागू तरतृदी, जर असतील तर, आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ अन्वये, सदस्यांना कार्व्हीने पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिकरित्या ई- मतदान सेवाद्वारे, सुचने मध्ये नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत घेण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे .

ई-मतदानाची तपशिलवार प्रक्रिया मतपत्रिका प्रपत्रामधे मुद्देसुदपणे मांडण्यात आलेली आहे . मतपत्रिका प्रपत्र हे ई- मतदान

सुविधेचा लाभ न घेऊ शकणा-या सभासदांनच्या सोयी करिता पुरवण्यात आली आहे . एक सदस्य मतदानाची केवळ एकच पद्धत निवड् शकतो, म्हणजेच, एकतर ई-मतदाना मार्फत नाहीतर टपालाद्वारे जर

सदस्याने दोन्ही पद्धतीने मतदान केले, तर ई-मतदानाद्वारे करण्यात आलेले मतदान ग्राह्य धरण्यात येईल आणि टपाल अवैध समजण्यात येईल

ई-मतदान पोर्टल हे मतदानासाठी शुक्रवार दिनांक गुरूवार, १८ एप्रिल २०१९ (सकाळी ९ .०० भा .प्र .वे) पासुन शुक्रवार, १७ मे २०१९ (संध्याकाळी ५ . ०० प्र . भा . वे) पर्यत खुले राहील . या कालावधी दरम्यान, भाग भौतिक किंवा डिमॅट स्वरूपात बाळगणारे कंपनीचे एप्रिल ५,२०१९ रोजी नुसारचे सदस्य इलेक्ट्रॉनिकरीत्या त्यांचे मत देऊ शकतात . त्यानंतर ई -मतदान मॉडयूल कार्व्हीद्वारे मतदानांसाठी वंद करण्यात येईल .

सुचना आणि टपाल मतपत्रिका प्रपत्र हे कंपनीच्या 'www.jsw.in' या संकेतस्थळावर देखील उपलब्द आहेत . टपाल मतपत्रिका सुचना न मिळणारे सदस्य किंवा ईमेलद्वारे टपाल मतपत्रिका सुचना मिळणारे आणि भौतिक टपाल मतपत्रिका प्रपत्राद्वारे मतदान करू इच्छिणारे सदस्य हे कंपनीच्या संकेत स्थळावरून किंवा 'https://evoting.karvy.com' या दुव्यावरून डाऊनलोड करू शकतात . सदस्य त्यांचा डुप्लिकेट मतपत्रिका प्रपत्राचा अर्ज ईमेल द्वारे कंपनीला jswsl.investor@jsw.in या पत्त्यावर किंवा कार्व्ही फिनतेक प्रायव्हेट लिमिटेडला einward.ris@karvy.com या पत्यावर करू शकतात

सदस्यांचे मतदानाचे अधिकार त्यांनी डिपॉजिटरीनी राखलेल्या सदस्यांच्या /लाभार्थीच्या नींदवहीत एप्रिल ५ २०१९ रोजीनुसार, वाळगलेल्या कंपनीच्या सदस्य नसलेल्या व्यक्तिने ही सूचना केवळ माहीतीच्या हेतुकरिता असल्याचे गृहित धरावे . मंडळाने श्री . निलेश शहा, सक्रिय कंपनी सचिव, (सदस्यत्व क्र . एफसीएस ४५५४/सीपी २६३१) यांची टपाल मतदान/ई . -- मतदान प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीत पार पाडण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे

डाक मतपत्रिका प्रपत्र रीतसर भरून परिनिरीक्षक, द्वारा कार्व्ही फिनतेक प्रायव्हेट लिमिटेड, युनिट : जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड, कार्व्ही सेलेनियम टॉवर वी, प्लॉट ३१-३१, गाचीवावली, फायनानशिअल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदरावाद - ५०० ०३२ येथे, शनिवार दि . ज़ुक्रवार, १७ मे, २०१९ रोजी सायं . ६ . ०० वाजायच्या आत पोहचेल आशा रीतीने पाठवावी . दि . १७ मे २०१९ नंतर डाकमतदान पत्रिका प्राप्त झाल्यास त्या सदस्याकडून उत्तर न आल्याचे सक्तीने ग्राह्य धरण्यात येईल आणि या दिनांक नंतर मतदानाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिकरीत्या मतदान करू दिले जाणार नाही .

काही प्रश्न आसल्यास तुम्ही 'https://evoting.karvy.com' येथे डाऊनलोड विभागामधे उपव्लध असलेले सदस्यासाठी नेहमी विचारले जाणारे (FAQs) आणि सदस्यांसाठी यजर मॅन्यअल पाह शकता किंवा कार्व्ही फिनतेक प्रायव्हेट लिमिटेड श्री एस व्ही राजु यांच्याशी ०४०६७१६१५०० वर किंवा १८००३४५४००१ (निःशुल्क) वर संपर्क साधू शकता

टपाल मतदानाचे निकाल मंगळवार,दि . २१मे २०१९ रोजी सकाळी ११ वाजता कंपनीचे चेअरमन अथवा त्यांच्या गैरहजेरीत कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि ग्रुप सीएफओ जाहीर करतील . निकाल आणि सोवत परिनिरीक्षकाचा अहवाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये प्रदर्शनास मांडला जाईल, आणि जेथे कंपनीचे भाग सुचित आहेत अशा स्टॉक एक्स्चेंजेसना देखील पाठविण्यात येईल, आणि कंपनीच्या 'www.jsw.in' या संकेतस्थळावर दाखविण्यात येईल .

डाक मतपत्रिका प्रपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे मतदान स्विकारण्याची शेवटची तारिख दि . १७ मे २०१९ हिच ठराव पास करन्याची तारिख गृहित धरली जाईल

टपाल मतदानासंबधी आणि इलेक्ट्रानिक पद्धतीने मतदान करण्यासंबधी काही प्रश्न /तक्रारी असतील तर सदस्यांनी निम्नस्वाक्षरीकरत्याशी jswsl.investor@jsw.in येथे किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये पत्राद्वारे संपर्क साधावा 🛭

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड साठी लॅन्सी व्हर्गिस स्थळ : मुंबई दिनांक : १७ . ०४ . २०१९ कंपनी सचिव

विक्री सूचना कॉनरॉस स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड

(समापनातील) परिसमापक : श्री. संतन् टी. रे

परिसमापकांचा पत्ता : १३४३, रेगस, लेव्हल १३, प्लॅटिनम, टेक्नो पार्क, प्लॉट क्र. १७-१८, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४००७०

ईमेल आयडी : conros.steels@aaainsolvency.com; santanutray@aaainsolvency.com

संपर्क क्र. : (०११) ४६६६४६१८; मोबाईल क्र. : +९१ ९९९९९५१३९ (श्री. पुनीत सचदेवा) ई-लिलाव इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ अंतर्गत मत्तांची विक्री

ई-लिलावाची तारीख आणि वेळ : ३० एप्रिल, २०१९ रोजी द. ३.०० ते सं. ५.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद एक्स्टेन्शनसह)

दिनांक २१ ऑगस्ट, २०१८ च्या आदेशाद्वारे नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने नियुक्त केलेल्या परिसमापकांनी तयार केलेल्या समापन संपदे चा भाग बनणारी कॉनरॉस स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड (समापनातील) च्या मालकीच्या मत्ता आणि मिळकतींची विक्री. विक्री ई-लिलाव प्लॅटफॉर्म https://aaa.auctiontiger.net मार्फत निम्नस्वाक्षरीकारांकड्न केली जाईल.

मत्ता	ब्लॉक	राखीव	इ.अ.र.	बोली वाढविण्याची
		किंमत	रक्कम	रक्कम
युनिट १: सर्व्हे क्र. १२, २६, २७, २८ आणि	ब्लॉक	रु. १४.३५	रु. १.४४	५ लाख
२९, धारक प्लॉट, गाव वानावठे, आजीवली	?	कोटी	कोटी	
फाटा, खोपोली-पेण रोड, खालापूर, रायगड -				
४१० २०३ येथे स्थित जमीन आणि इमारत				
युनिट १: सर्व्हे क्र. १२, २६, २७, २८ आणि २९,	ब्लॉक	रु. २.८५	रु. २८.४०	५ लाख
धारक प्लॉट, गाव वानावठे, आजीवली फाटा,	2	कोटी	लाख	
खोपोली-पेण रोड, खालापूर, रायगड-४१०२०३				
येथे बसवलेली प्लांट आणि मशिनरी				
युनिट १: सर्व्हे क्र. १२, २६, २७, २८ आणि	ब्लॉक	रु. १७.२०	रु. १.७२	५ लाख
२९, धारक प्लॉट, गाव वानावठे, आजीवली	3	कोटी	कोटी	
फाटा, खोपोली-पेण रोड, खालापूर, रायगड-				
४१०२०३ येथे स्थित जमीन आणि इमारत व येथे				
बसवलेली प्लांट आणि मशिनरी				

ई-लिलावाच्या अटी-आणि शर्ती खालीलप्रमाणे: १. ई-लिलाव हा मान्यता प्राप्त सेवा पुरवठादार, मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (ॲक्शन टायगर) यांच्यामार्फत

'जसे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने', करण्यात येईल. २. मत्ता, ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, उद्घोषणा आणि हमीपत्र आणि ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्तींचा तपशील समाविष्ट संपूर्ण ई-लिलाव विक्री प्रक्रिया वेबसाईट https://aaa.auctiontiger.net वर उपलब्ध आहे. संपर्क : श्री. कुशल कोठारी +९१-६३५१८९६८३४/०७९-६८१३५४१६/४१७ आणि ८९८०६९०७७३ kushal@auctiontiger.net / rikin@auctiontiger.net / support@auctiontiger.net (https://aaa.auctiontiger.net कडे लिंक करण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी दोन पर्याय (i) कंपनीचे नाव (कॉनरॉस स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड) किंवा (ii) राज्य आणि

मिळकतीचा प्रकार यापैकी एक वापरून नमृद केलेली कंपनी शोधायची आहे). ३. इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीचे हक्क काही असल्यास स्थानिक कर, वीज आणि पाणी प्रभार, देखभाल, प्रभाराच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे आणि मिळकतीचे निरीक्षण त्यांच्या स्वत:च्या खर्चाने करून स्वत:ची खात्री करणे आवश्यक आहे. मिळकतीचे निरीक्षण हे श्री. पुनीत सचदेवा: + ९१-

९९९९९५१३९ यांना संपर्क करून आगाऊ वेळ ठरवून प्रत्यक्ष ठिकाणी संभाव्य बोलीदारांना करता येईल. ४. इच्छुक बोलीदारांनी संपूर्ण ई-लिलाव प्रक्रियेच्या दस्तवेजांमध्ये दिल्यानुसार मसुदा ए किंवा मसुदा बी नुसार इअर रकमेसाठी बँक गॅरंटी देणे किंवा कॉनरॉस स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड समापनातीलच्या नावे किंवा कोणत्याही शेड्यल बँकेवर काढलेल्या, कॉनरॉस स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड, समापनातीलचे खाते, खाते क्र. ५०२०००३४४६०४४४, एचडीएफसी बँक, शाखा : प्लॉट क्र. ८२, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३, आयएफएससी कोड : HDFC0000540 च्या खात्यात डीडी/एनईएफटी/आरटीजीएसमार्फत इसारा अनामत रक्कम (इअर) जमा करणे

५. इच्छुक बोलीदारांनी (१) ओळखीचा पुरावा (२) सध्याचा पत्ता - पुरावा, (३) पॅन कार्ड (४) वैध ई-मेल आयडी (५) लॅण्ड लाईन आणि मोबाईल फोन नंबर (६) जोडपत्र १ नुसार शपथपत्र आणि हमी (७) जोडपत्र २ नुसार बोली अर्ज प्रपत्र (८) जोडपत्र ३ नुसार बोलीदारांच्या घोषणेच्या स्वसाक्षांकित प्रतिसह ई-लिलावात सहभागी होण्यासाठी विनंती आणि बँक हमी किंवा इअर जमा केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सदर जोडपत्राचा मसुदा संपूर्ण ई-लिलाव प्रक्रियेच्या दस्तावेजातून घेता येईल. सदर दस्तावेज २६ एप्रिल २०१९ रोजीच्या सं. ५.०० पूर्वी खालील दिलेल्या पत्त्यावर ई-मेल किंवा परिसमापकांच्या कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी २६ एप्रिल २०१९ रोजीच्या सं. ५.०० पूर्वी https://aaa.auctiontiger.net वर इअर सादरी करणाच्या तपशिलासह त्याचे

केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. ६. पात्र बोलीदारांची नावे पोर्टल (https://aaa.auctiontiger.net) वर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी परिसमापकाद्वारे ठरविण्यात येतील. ई-लिलाव सेवा प्रवठादार (ॲक्शन टायगर) हे पात्र बोलीदाराना ई-मेलद्वारे यजर आयडी आणि पासवर्ड

७. जर ई-लिलाव समाप्तीच्या शेवटच्या ५ मिनिटांत बोली ठेवल्यास समाप्तीचा वेळ अमर्याद विस्तारासह ५ मिनिटांकरिता आपोआप वाढविण्यात येईल. ज्या बोलीदारांनी लिलाव प्रक्रिया संपताना उच्चत्तम बोली रक्कम (राखीव किंमतीपेक्षा कमी नसलेली) सादर केला असेल त्यांना यशस्वी बोलीदार म्हणून घोषित करण्यात येईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने कळविण्यात येईल जे परिसमापकांच्या समंतीच्या अधीन राहील.

८. यशस्वी बोलीदाराची इअर विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यत येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत करण्यात येईल. इअरवर व्याज देय नाही. परिसमापक यशस्वी बोलीदारांना लेटर ऑप इंन्टेंट (एलओआय) जारी करतील आणि यशस्वी बोलीदाराने परिसमापकांनी एलओआय जारी केल्यानंतर १५ दिवसात उर्वरित रक्कम (यशस्वी बोली रक्कम इअर रक्कम) जमा करणे आवश्यक आहे. एलओआयमधील विहित वेळ मर्यादित यशस्वी बोलीदाराने उर्वरित रक्कम जमा करण्यास कसूर केल्यास यशस्वी बोलीदाराने जमा केलेली संपूर्ण रक्कम (इअर+कोणतीही रक्कम) जप्त करण्यात येईल. ९. यशस्वी बोलीदाराने लिलावात ठेवलेल्या मिळकतीच्या संदर्भातील प्रयोज्य मुद्रांक शुल्क/हस्तांतरण प्रभार, शुल्क इ. आणि सर्व स्थानिक कर, दर, मूल्यानिधीरण प्रभार, शुल्क इ. भरायचे आहे.

१०. परिसमापकांकडे कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा लिलाव तहकुब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा कोणत्याही वेळी लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून

११. संपूर्ण विक्री रक्कम प्रदान झाल्यावर विक्री प्रमाणपत्र/करार फक्त यशस्वी बोलीदारांच्या नावे जारी करण्यात येईल. कोणत्याही अन्य नावाने नाही.

१२. विक्री इन्सॉव्हन्सी ॲण्ड बॅकरसप्टी कोड २०१६ आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांच्या तरतुदीच्या अधीन राहील. १३. जर एका पेक्षा जास्त बोलीदारांनी इ.अ.र. जमा केली नाही तर, अशा वेळी हितसंबंधीयांशी सल्लामसलत करून लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचे निर्विवाद अधिकार परिसमापकांना असतील.

१४. कंपनीचे कामकाज आणि व्यवसायाची योग्य ती काळजी घेण्याच्या उद्देशाने परिसमापकांमार्फत कृती करत कंपनीने ठेवलेल्या आणि स्थापन केलेल्या डेटा रूम (''डेटा रूम'') शी इच्छक बोलीदारांना संपर्क साधता येईल. इच्छक बोलीदारांना ई-लिलाव तारखेपर्यंत डेटा रुममधील माहिती पुरविण्यांत येईल. इच्छुक बोलीदारांकडून डेटा रूमचा संपर्क आणि डेटा रूम मधील माहितीचा वापर, वेळोवेळी परिसमापक घालून देतील अशा नियमांनुसार होईल.

१५. ई-लिलावाची तारीख आणि वेळ : ३० एप्रिल, २०१९ रोजी द. ३.०० ते सं. ५.०० (५ मिनिटांच्या अमर्याद एक्स्टेन्शनसह) संतन् टी. रे दिनांक : १६.०४.२०१९ परिसमापक ठिकाण : मुंबई कॉनरॉस स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड

आयबीबीआय नों. क्र. : आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३६०/२०१७-२०१८/११०५५ पत्ता : १३४३, रेगस, लेव्हल १३, प्लॅटिनम, टेक्नो पार्क, प्लॉट क्र. १७-१८, सेक्टर - ३०/ए, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४००७० ई-मेल आयडी : santanutray@aaainsolvency.com; conros.steels@aaainsolvency.com संपर्क क्र. : ०११ ४६६६ ४६१८; +९१९९९९ ९५१३९ (श्री. पुनीत सचदेवा)

PUBLIC NOTICE

Take Notice that my client Mr. Bankim D. Mistry has either lost or misplaced the title deed entered into between my client and Shakti Rubber on 27/12/1995 in respect of Gala No. A22, Giriraj Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai-400093 and the same is not traceable. If any person/s has/have found the same, such person/s are requested to return the same to the undersigned at the address of the undersigned, further if any person/s having any claim/s by way of sale, mortgage, lease, lien, gift, easement, exchange, possession, inheritance, succession or otherwise howsoever in respect to the said property, such person/s are required to intimate the undersigned together with proof thereof within 14 days from the date of publication of this notice, failing which, the claim of such person/s, it any, will be deemed to have been waived and/or abandoned.

Mr. Satish Kumar Upadhyay, **Advocate High Court** M. I. Patel Compound Place:Mumbai Pushpa Park Road No. 3 Date:18/04/2019 Malad (East), Mumbai-97.

PUBLIC NOTICE

Take Notice that my client Mr. Bankim D. Mistry has either lost or misplaced the title deed entered into between Mr. Dhansukhbhai P. Mistry since deceased, the father of my client and M/s. Shree Builders on or about 31/01/1979 in respect of Flat No. 5, Sudarshan Apartment, 61, Tarun Bharat. Society, Sahar Road, Andheri East, Mumbai-400099 and the same is not traceable. If any person/s has/have found the same, such person/s are requested to return the same to the undersigned at the address of the undersigned, further if any person/s having any claim/s by way' of sale, mortgage, lease, lien, gift, easement, exchange, possession, inheritance, succession or otherwise howsoever in respect to the said property, such person/s are required to intimate the undersigned together with proof thereof within 14 days from the date of publication of this notice, failing which, the claim of such person/s, if any, will be deemed to have been waived and/or labandoned.

Mr. Satish Kumar Upadhyay, Advocate High Court M. I. Patel Compound Place: Mumbai Pushpa Park Road No 3. Date: 18/04/2019 Malad (East), Mumbai-97

सूचना

श्री - परेश फ्रेड्रिक देसाई, जे दत्त सदन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत, डॉ - आर ए . रायकर मार्ग, सितलादेवी टेंपल रोड जवळ, माहिम, मुंबई ४०० ०१६ या संस्थेचे संयुक्त सभासद (श्री . जय परेश देसाई यांच्यासह) होते व फ्लॅट नं . २०२, २ रा मजला, 'बिल्डार्च रेसिडेन्सी' बिल्डींग, दत्त सदन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत येथे रहात होते. यांचे दिनांक ०२/०९/२०११ रोजी नामनिर्देशन न करता निधन झाले आहे .

श्री . जय परेश देसाई यांनी संस्थेकडे नोटराइज्ड ॲफिडेव्हिट, नोटराइज्ड इन्डेम्निटी बॉड, अंडरटेकींग, मयत सभासदाचा वारस या नात्याने संस्थेचा एकमेव सभासद होण्यासाठीचा अर्ज, अशी सर्व दिनांक ०३/०४/२०१९ रोजीची कागदपत्रे सादर केली आहेत वा कागदपत्रांद्वारे श्री . जय परेश देसाई यांनी संस्थेला इतर बार्बीबरोबर असे कळविले आहे की श्री . परेश फ्रेडिक देसाई यांनी त्यांची पत्नी इस्थर मेसी (म्हणजेच श्री . जय परेश देसाई यांची आई) यांच्याशी २५ वर्षापूर्वीच घटस्फोट घेतला आहे आणि उपरोक्त कागदपत्रांमधे नमूद केलेल्या कारणास्तव फक्ते श्री - जय परेश देसाई यांनाच कै - परेश फ्रेड्रिक देसाई यांचे फ्लॅट नं . २०२ संदर्भात संस्थेतील समभाग व इतर हक्क वारसाहक्काने संपूर्णपणे मिळण्याचा अधिकार आहे व त्यांच्या व्यतिरीक्त इतर कोणाचाही त्यामधे कसलाही हक्क. दावा, अधिकार किंवा हितसंबंध नाही . त्याप्रमाणे श्री . जय परेश देसाई यांनी सदर मयत संयुक्त सभासदाचे फ्लॅट नं . २०२ संदर्भात संस्थेतील समभाग व इतर हक्क संपूर्णपणे स्वताःचे नावे करून घेण्यासाठी संस्थेकडे अर्ज दिला आहे .

अञ्चा परिस्थितीत संस्था सर्व वारस, दावेदार किंवा आक्षेपक यांजकडून कै . परेश फ्रेडिक देसाई यांचे संस्थेतील समभाग व इतर हक्कांचे हस्तांतरण करण्यासंदर्भात ही नोटीस प्रसिध्द केल्यापासून १५ दिवसांचे आत दावे किंवा आक्षेप, सर्व संबंधीत कागदपत्रे व पुराव्यांसह, मागवत आहे . जर उपरोक्त कालावधीत संस्थेला कोणतेही दावे किंवा आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर संस्थेला कै . परेश फ्रेंडिक देसाई यांचे संस्थेतील समभाग व इतर हक्कांचे हस्तांतरण उपरोक्त कागदपत्रांच्या आधारे संस्थेच्या उपविधीत नमद केल्याप्रमाणे संपूर्णपणे श्री . जय परेश देसाई यांचे नावे करण्यास मोकळीक राहील व त्यानंतर सदर प्रकरणात संस्था कोणत्याही परिस्थितीत कोणाही त्रयस्थ व्यक्तीस भविष्यात कधीही कायदेशीररीत्या जबाबदार किंवा बांधील असणार नाही . जर काही दावे किंवा आक्षेप संस्थेला प्राप्त झाले तर त्यांची दखल संस्थेच्या उपविधीत नमूद केल्याप्रमाणे घेतली जाईल ववांवेदार किंवा आक्षेपक यांच्या निरीक्षणासाठी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत तसेच उपरोक्त कागदपत्रांच्या प्रती संस्थेच्या कार्यालयात किंवा संस्थेच्या सचिवांकडे स . १० .०० ते सं . ०५ .०० या वेळेत ही नोटीस प्रसिध्द केल्यापासून तीचा उपरोक्त कालावधी संपेपर्यंत उपलब्ध असतील .

दत्त सदन सहकारी स्थळ ३ मुंबई गृहनिर्माण संस्था मर्यादीत करीता दिनांक ३ १८/०४/२०१९

जाहीर नोटीस

सर्व लोंकास या जाहीर नोटीसीने कळविण्यात येत आहे की, श्रीमती कस्तरी वम्हानंद तेलंग हया सदनिका नं . २०५ जुना सदनिका नं . ७१९७ दुसरा मजला, टॉवर ई, सुंदरवन विल्डींग, सुंदर नगर, हॅप्पी होम को ऑप हीसिंग सोसायटी लि, सी . टी . एस . नं . ४८५३, गवर्रमेंन्ट हौसिंग कॉलनी, कलिना, सुंदर नगर, सांताकुझ ई स्ट्र, मुंबई व त्यासोवत ५ शेअर्स प्रत्येकी रूपये ५0 प्रमाणे तसेच त्यांचा अनुक्रमांक २१ पासून ते २५ पर्यंत व शेअर्स सर्टिफिकेट नं .५ अन्वये मूळ मालक आणि सोसायटीच्या

तसेच श्रीमती कस्तुरी वम्हानंद तेलंग यांचा मृत्यु दिनांक १३ .१२ .२०१५ रोजी शाह् नगर वीड़ महाराष्ट्र येथे झाला आहे व मृत्यू आधीच त्यांनी वरील सदनिके वावत श्री . बम्हानंद नरसय्या तेलंग व श्री . सचिदानंद वम्हानंद तेलंग यांची सोसायटी मध्ये नोमिनी म्हणून नोंद करून ठेवलेली आहे . त्यानंतर त्यांच्या पतिने श्री . वम्हानंद नरसय्या तेलंग वरीलॅ नमुद सदनिका त्यांच्या स्वतःच्या नावावर हस्तांतरीत करण्यासाठी सोसायटी मध्ये अर्ज केला होता . तसेच यांचे इतर वारस श्री .सचिदानंद वम्हानंद तेलंग मुलगा श्री विवेकानंद वम्हानंद तेलंग मुलगा व श्रीमती । शोभाराणी राजेश दास उर्फ कु । शोभाराणी ब्रम्हानंद तेलंग मूलगी हयांनी त्या संदर्भात त्यांचा ना हरकत पत्र सोसायटींत जमा केलेले आहे - तसेच सोसंयटीने वरील नमुद सदनिका व शेअर सटिफिकेट नोमिनेशन अर्जाला अनुसरून श्री . वम्हानंद नरसय्या तेलॅग व श्री . सचिदानंद वम्हानंद तेलंग यांच्या नावे ट्रान्सफर केलेली आहे .

त्री सद्रह सदनिकेवर, वा सदनिकेच्या कोणत्याही भागावर अन्य कोणाचाही, कोणत्याही कंपनीचा, बॅकेचा, वित्तीय संस्था यांचा कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, कुळ वहिवाट, ताबा, कब्जा, इजमेन्ट, साठेकरार, फरोक्त, गहाण, दान, बर्बिस, चार्ज, अटॅचमेंट, लीज वगैरे कोणत्याही प्रकारचा हक्क – हितसंबध असल्यास हि नोटीस प्रसिद्ध श्रंसलुं पासून 14 दिवसाच्या आत आपल्या हक्क, हितसंबधाचे स्वरूप पुर्शैक केरून कागदोपत्री पुराव्यासह खालिल सही करणार यांचे पत्यावर लेखी हरकती रजिस्टर्ड पोस्टाने दाखल कराव्यात. अगर समक्ष येवून भेटावे. वरील मुदतीत कोणाकडून काही लेखी हरकत तकार, दावा न आल्यास सदर सॅदनिका निर्वेध वे बोजारहित असून त्यावर कोणत्याही प्रकारचा दावा, हक्क हितसंबंध नाही असे समजून आमचे अशिल सदर सदनिकेचा विक्रीचा व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रकारच्या हरकती तकारी दावे आमचे आशिलांवर वंधनकारक राहणार नाहीत व त्या सोड्न दिल्या आहेत असे गृहित धरले जाईल यांची तत्सम लोंकानी कृपया नोंद घ्योंवी.

स्थळ : नवी मुंबई दिनांक :१८/०४/२०१९

सही /-अंड. किशोर चाळके ऑफः २, सुर्यदर्शन अर्पाटमेंट भुखंड ११, एस . एस . स्कुल जवळ, सेक्टर ४४, सीवृद्स (वेस्ट), नवी मुंवई ४०० ७०६

प्रपत्र क्र.सीएए२

(कलम २३०(३) आणि नियम ६ आणि ७ च्या अनुषंगाने) कंपनी योजना अर्ज क्र. १३९/२०१९

कंपनी अधिनियम २०१३ च्या प्रकरणी कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर लागू असणाऱ्या तरतुर्दीच्या आणि

त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या प्रकरणी भॅडलेर मेडिक्वीप प्रायव्हेट लिमिटेड (प्रथम अर्जदार कंपनी/विभक्त होणारी कंपनी) आणि स्मिथ

अँड नेफ्यु हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड (द्वितीय अर्जदार कंपनी /निर्मित कंपनी) आणि त्यांचे प्रत्येकांचे भागधारक यांच्यामधील व्यवस्थेच्या योजनेच्या प्रकरणी (कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ सह कलम ५२ आणि कलम ६६ च्या

^{अंतर्गत)} भागधारकांची सभा बोलाबण्याकरिता न्याचाधिकरणाच्या सूचनेची जाहिरात प्रति, प्रथम अर्जदार कंपनी आणि द्वितीय अर्जदार कंपनीचे समभागधारक.

याद्वारे सचना देण्यात येते की, मा. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठाद्वारे दिनांक १९ एप्रिल २०१९ रोजीच्या आदेशाद्वारे खालील अर्जदार कंपन्यांची सभा बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. ॲडलेर मेडिक्वीप प्राचकेट लिमिटेड चे समभागधारक:

समभागधारकांची सभा पोडियम फ्लोअर, टॉबर ४, वर्ल्ड टेड सेन्टर, स.नं.१, खराडी, पणे ४११०१४, महाराष्ट्र, भारत येथील कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात, शुक्रवारी,३१ मे २०१९ रोजी दुपारी ३:०० स्मिथ ॲंड नेफ्च हेल्थकेअर प्राचद्हेट लिमिटेडचे समभागधारक:

समभागधारकांची सभा बी-५०१-५०९, डायनॅस्टी बिझिनेस पार्क, अधेरी-कर्ला रोड, अधेरी पर्व मंबई ४०००५९, महाराष्ट्र, भारत येथील कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात, शुक्रवारी, ३१ मे २०१९ रोजी दुपारी २:०० वाजता घेण्यात यावी. वरील सभा, ॲडलेर मेडिक्वीप प्रायब्हेट लिमिटेड (प्रथम अर्जदार कंपनी / विभक्त होणारी कंपनी)

आणि स्मिथ्र अँड नेफ्य हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड (द्वितीय अर्जदार कंपनी / निर्मित कंपनी) आणि त्यांचे प्रत्येकांचे भागधारक यांच्यामधील प्रस्तावित व्यवस्थेच्या योजनेवर (योजना) विचार करण्यासाठी आणि योग्य वाटल्यास, सुधारणेसह किंवा सुधारणेविरहित मंजूर करण्यासाठी घेण्यात येतील. सभेस उपस्थित रहाण्यासाठी आपणांस विनंती करण्यात येते. योजना आणि कलम २३० अंतर्गत विधान यांच्या प्रती सदर कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयांमध्ये

विनामुल्य उपलब्ध राहतील, सभेस उपस्थित राहन मत देण्याचा अधिकार असलेल्या व्यक्ती व्यक्तीशः किंवा प्रतिनियक्त व्यक्तीद्वारे मत देऊ शकतील तथापि, विहित नमन्यातील प्रनिनियक्ति प्रपत्रे सदर अर्जदार कंपन्यांच्या वरील नोंदणीकृत कार्यालयांमध्ये सभेच्या नियुक्त वेळेपूर्वी कमीत कमी ४८ तास आधी दाखल होणे आवश्यक राहील.

प्रतिनियुक्ति प्रपत्रे सदर कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहतील. प्रदर सभांचे अध्यक्ष म्हणून मा. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई न्यायपीठाने प्रथम अर्जदा

हंपनीचे सहा, व्यवस्थापक वित्त श्री, निखिल मेहता, ते नसल्यास वित्त व्यवस्थापक श्री. स्वप्नील महाजन आणि ते नसल्यास व्यवस्थपक वित्त सहाय्य श्रीमती उन्नति सावंत यांची नियक्ति केली आहे. सदर सभांचे अध्यक्ष म्हणून मा. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई न्यायपीठाने द्वितीय अर्जदार कंपनीचे संचालक श्री. राज नायड्, ते नसल्यास व्यवस्थापक वित्त श्री. जिग्नेश राजपुत आणि ो नसल्यास व्यवस्थापक वित्त श्री. समीर अठणीकर यांची नियुक्ति केली आहे. निस्त्रिल नेहता दिनांक १८ एपिस २०१९ प्रथम अर्जदार कंपनीच्या समेस नियुक्त अध्यक्ष स्थळ: मुंबई

स्वाक्षरी/

राज नाचड द्वितीय अर्जदार कंपनीच्या समेस नियुक्त अध्यक्ष. NOTICE

TATA STEEL LIMITED Regd.Office: Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001 Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities/applicant[s] nas/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue

uplicate share certific	ate(s) withou	ut further intimation	1.	30 03	
lame of the Holder[s] and jt. Holder[s], any]	Folio No.		No. Of Securities		Certificate Nos.
Sajanan Purshottam Hondke Jaka Gajanan Phondke	\$1G0011004	Equity Face Value: 10		19198151- 19199280	
lace: Mumbai ate: 18-04-19	Gajan	an Purshottam Ph			an Phondke Applicant[s]

NOTICE

Company's name: AXTEL INDUSTRIES LTD Regd. Office : Plot No 43 / 1, P. O. Baska, Dist. Panchmahals,

Halol, Gujarat, 389350.

Notice is hereby given that the certificates(s) for the under mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Company to issue duplicate certificates(s). Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further

Name of the Holders		Kind of Securities and Face Value			Certificate Nos.
Pankaj V. Shah	0028825	Equity Rs. 10/-	14000	3524601- 3538600	17478-17617

Place: Mumbai Date: 16/04/2019

intimation.

E-Auction Sale Notice (Sale of the Properties under Insolvency and Bankruptcy Code, 2016)

CIN: L99999MH1965PLC013150 Registered office: New India Centre, 5th Floor, 17 Cooperage Road, Mumbai 400039

Liquidator: Divyesh Desai

Liquidator' address: B2 402B Marathon Innova, Off Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400013, Email ID: divyeshdesai@singhico.com and Tel No.: +91 (0) 22 6662 5537 / 24915928

Sale of the below mentioned properties owned by Precision Fasteners Limited (in Liquidation), being in the possession of the Liquidator and forming part of the Liquidation Estate by the Liquidator, appointed by the Honourable National Company Law Tribunal, Mumbai bench vide order dated 12th March 2018. The said property will be sold on "As is where is basis", "As is what is basis", "Whatever there is basis" and "No recourse" basis for recovery of debts under Insolvency and Bankruptcy Code, 2016.

The sale will be done by the undersigned through public e-auction platform of E-Procurement Technologies Ltd-Auction Tiger at https://ncltauction.auctiontiger.net on May 22, 2019 from 2.00 PM to 3.00 PM with unlimited extension of 5 min each.

ASSET(S) TO BE AUCTIONED AND RESERVE PRICE Assets at Kalwa Plant:

Assets	Address	Area	Reserve Price in INR lacs	EMD in INR lacs	
Land at Kalwa	Plot no. 14/2, 15 & 37, Village Dighe, MIDC Industrial Area, Thane Belapur road, Kalwa, Thane Dist.	26,614 sq mtr	4600 (Combined for both)	4600 (Combined for both)	
Building at Kalwa	Plot no. 14/2, 15 & 37, Village Dighe, MIDC Industrial Area, Thane Belapur road, Kalwa, Thane Dist.	1,97,500 sq ft		for both)	

The terms and conditions document containing bid form, declaration form etc. with respect to the E-auction is available on https://ncltauction.auctiontiger.net. For further clarifications, please contact the undersigned.

Divyesh Desai

Public Notice

This is inform to the public in

general & officers concern that

my client Mr. Zubair Ibrahim

Gholap has, by his declaration

dates 16-4-2019 alongwith

application, cancelled and set

aside the letter dated 15-3-2019

and have confirmed the

application dates 17-10-2018 as

detailed in the said declaration.

This is therefore the information

and referrence to public in

Mumbai, Dated 18-4-19 Sd/-

The spirit of

Mumbai is

91 years

old!

The Family Newspaper

कार्यालय असणारी कंपनी

असणारी कंपनी

FREE PRESS

H.S. Mishra

8104707880

Advocate High court

general & officer concern

Liquidator

Place: Mumbai Date: 17th April, 2019

IBBI registration No. IBBI/IPA-001/IP-P00169/2017-2018/10338

जिल्हा उपनिवंबक, सहकारी संस्था, मुंबई (1) शहर तथा सक्षम प्राधिकारी

{ महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबावत (त्वा बांधण्यास, प्रोत्साहन देण, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे निवमन करण्यावावत) अधिनियम, 1963 अन्वये } मल्होत्रा हाऊस, ६वा मजला,

जी.पी.ओ. समोर, फोर्ट, मुंबई-400001 फोन नं. 022.22618471 ई-मेलः- ddr1mumbai@gmail.com जाहीर नोटीस

अर्ज क्र. DC-1003411/2017

मालमनेच्या मानीव अभिहस्तांतरणाबाबत

चेअरमन/ सेक्रेटरी, सोना चेंबर्स कॉ.ऑप.हीसिंग सो.लि. 507/509, चित्रा बझार, गिरगांव, मुंबई-400002

. मर्था वाईफ ऑफ जॉन डोमिनिक गोम्स, (मयत) (जमीन मालक) मालमत्तापत्रकात्रमाणे, सीटीएस नं. 680, भुलेश्वर व्हिलेज, 507/509,

मुंबई-400002. . एम.पी.कंन्स्टुक्शन कॉर्पोरेशन, बिल्डर आणि डेव्हलपर्सं, 12/128, पहिला माळा, शेख मेमन स्ट्रीट, मुंबई-400002.

प्रतिवादी

जे.एस.एसस. रोड, चित्रा बङ्गार, गिरगांव,

वरील संबंधितांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सोना चेम्बर्स कॉ.ऑप.हौसिंग सो.लि., 507/509, चित्रा बझार, गिरगांव, मुंबई - 400002. या संस्थेने आमचे कार्यालयात महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम 1963 च्या कलम 11 अन्वये खालील मालमतेचे मानीव अभिहस्तांतरण करून मिळणेबाबतच्या अर्ज दि. 07.04.2017 रोजी दाखल केला आहे.

मालमत्तेचे विवरण

कोडस्ट्रल सब्दे नं. 680, कलेक्टर न्यू नं. 47, 1693, भुलेश्वर विभाग, क्षेत्रफळ 268.39 चौ. मीटर 507/509, जे.एस.एस. रोड, चिरा बझार, मुंबई-४००००२ या ठिकाणी स्थित असलेली मालमत्ता सदर अर्जाची सुनावणी दिनांक 11.07.2018,

18.07.2018, 07.08.2018, 21.08.2018, 31.08.2018, 11.09.2018, 18.09.2018, 06.10.2018, 20.11.2018 आणि 09.04.2019 रोजी ठेवण्यात आलेली होती. सदर सुनावणीस प्रतिवादी क्रमांक 01 हे गैरहजर होते. सुनावणीवेद्धी अर्जदार यांनी गैर अर्जदार हे मयत असल्याचे नमूद करून त्यांचा पत्ता व वारस माहित नसल्याचे नमूद करून जाहीर नोटीस देण्याची विनंती केली. सबब, सदर प्रतिवादी क्रमांक 01 यांचे वारसांना नैसर्गिक न्यावाच्या दृष्टीने आपले म्हणणे सादर करण्याची संधी मिळावी महणून पुढ़ील सुनावणी दि 30.04.2019 रोजी दुपारी 4.00 वा. सुनावर्ण निश्चित केली आहे. वरील मिळकतीबाबत ज्या कोणाचे हितसंबंध असतील त्यांनी प्रस्तावित कार्यवाहीबाबत त्याचे म्हणणे ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ।: दिवसात या कार्यालयात लेखी स्वरूपात पुराव्यास दाखल करावे. अन्यथा कोणाचीही काहीही हरकत नाही असे गृहीत मरून पुढील कार्यवाही करण्यात येईल वाची कृषया नोंद घ्यावी.

जा. क्र.जिऊनीमंबई-1/ मोफा/ 122/2019 বি. 11/04/2019

सही/- (डी.एस. साळ्खे) सक्षम प्राधिकारी तथा MAHAVITARAN

TENDER NOTICE

Tenders are invited from eligible bidder for works as mentioned below: Submission Tender No/Estimated Amount/ Tender form fee/Name of work Date EE/THN-II/Tender/T-15/2019-20 Rs. 38.00 Lacs./Tender fee - 590/-24.04.2019 Meter Reading of O Pc Consumers Through CMRI Including Data Down Loading, Retrieving, Analysis 14.00 HRS.

& Bill Distribution Work for the Consumers in Kalwa

sub division under Thane II Division

The tender document will be available on our website www.mahadiscom.in & https://etender.mahadiscom.in/eatApp. The Due date & time for submission of e-tender on web-site of Mahadiscom is 24.04.2019 Upto 14.00 HRS. The technical bid will be opened on submission date 24.04.2019 at 15.00 HRS.

Contact person, Addl. Ex. Engineer Tel. No. 9930269702, MSEDC Ltd., O & M Thane II Division, New Adm. Bldg., 3rd Floor, Wagle Estate, Thane (W)-400604. E-mail: eethane2@gmail.com

> **Executive Engineer** Thane Division II

विक्री सूचना रासोया प्रोटिन्स लिमिटेड

(समापनातील) परिसमापक : श्री. अनिल गोएल

परिसमापकांचा पत्ता : ई-१० ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर-कैलाश ।, नवी दिल्ली - ११००४८ ईमेल आयडी : rasoyaproteins@aaainsolvency.com, anilgoel@aaainsolvency.com संपर्क क्र. : (०११) ४६६६४६१८; मोबाईल क्र. : +९१ ९९९९९५१३९ (श्री. पुनीत सचदेवा)

इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी कोड. २०१६ अंतर्गत मत्तांची विक्री ई-लिलावाची तारीख आणि वेळ : ३० एप्रिल, २०१९ रोजी द्. ३.०० ते सं. ५.००

(प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद एक्स्टेन्शनसह) दिनांक ३०, ऑक्टोबर २०१८ च्या आदेशाद्वारे नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाने नियुक्त केलेल्या परिसमापकांनी तयार केलेल्या समापन संपदे चा भाग बनणारी **रासोया प्रोटिन्स लिमिटेड (समापनातील)** च्या मालकीच्या मत्ता आणि मिळकर्तींची विक्री. विक्री ई-लिलाव प्लॅटफॉर्म https://aaa.auctiontiger.net मार्फत निम्नस्वाक्षरीकारांकड्न केली जाईल.

<i>a</i> ,				
मत्ता	ब्लॉक	राखीव किंमत	इ.अ.र. रक्कम	बोली वाढविण्याची रक्कम
व्हिलेज वंजारी, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र येथे जमीन आणि बिल्डिंग सह प्लान्ट आणि मशिनरी	ए	रु. ४३.३५ कोटी	४ कोटी	१० लाख
व्हिलेज कलमाना, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र येथे जमीन आणि बिल्डिंग सह प्लान्ट आणि मशिनरी.	बी	रु. २६.०६ कोटी	२.५ कोटी	५ लाख
व्हिलेज वडगांव, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र येथे जमीन आणि बिल्डिंग सह प्लान्ट आणि मशिनरी.	सी	रु. १३.२८ कोटी	१.५ कोटी	५ लाख
व्हिलेज कुंड, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र येथे जमीन आणि बिल्डिंग सह प्लान्ट आणि मशिनरी	डी	रु. ३८.३१ कोटी	४ कोटी	१० लाख
वाहन- मर्सिडिज बेन्झ-ई-२५० सीडीआय (२०१३)	ई	१८ लाख	२ लाख	५ हजार
वाहन– महिन्द्रा स्कॉर्पिओ–ईएक्स २.५ एम २ डीआयसीआर बीएस ४ (२०१२)	एफ	३.५० लाख	३५ हजार	५ हजार
वाहन- टाटा पिक अप ट्रक आरएक्स २०७ (२०११)	जी	१.५० लाख	१५ हजार	५ हजार
वाहन- आयशर ट्रक (२००६)	एच	२.१० लाख	२० हजार	५ हजार
वाहन- टाटा पिक अप ट्रक आरएक्स २०७ (२०११)	आय	१.७० लाख	२० हजार	५ हजार
वाहन- एस्कॉर्ट (ट्रॅक्टर + ट्रॉली) जोश ३३५ (२०११)	जे	१.४४ लाख	१५ हजार	५ हजार

ई-लिलावाच्या अटी-आणि शर्ती खालीलप्रमाणे :

१. ई-लिलाव हा मान्यता प्राप्त सेवा पुरव ठादार, मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (ॲक्शन टायगर) यांच्यामार्फत 'जसे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने', करण्यात येईल.

२. मत्ता, ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, उद्घोषणा आणि हमीपत्र आणि ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्तींचा तपशील समाविष्ट संपूर्ण ई-लिलाव विक्री प्रक्रिया वेबसाईट https://aaa.auctiontiger.net वर उपलब्ध आहे. संपर्क : श्री. कुशल कोठारी +९१-६३५१८९६८३४/०७९-६८१३५४९६/४१७ आणि ८९८०६९०७७३ kushal@auctiontiger.net / rikin@auctiontiger.net / support@auctiontiger.net (https://aaa.auctiontiger.net कडे लिंक करण्यासाठी इच्छक बोलीदारांनी दोन पर्याय (i) कंपनीचे नाव (रासोया प्रोटिन्स लिमिटेड) किंवा (ii) राज्य आणि मिळकतीचा प्रकार यापैकी एक वापरून नमूद केलेली कंपनी शोधायची आहे).

३. इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीचे हक्क काही असल्यास स्थानिक कर, वीज आणि पाणी प्रभार, देखभाल, प्रभाराच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे आणि मिळकतीचे निरीक्षण त्यांच्या स्वत:च्या खर्चाने करून स्वत:ची खात्री करणे आवश्यक आहे. मिळकतीचे निरीक्षण हे श्री. प्नीत सचदेवा: + ९१-९९९९९५१३९ यांना संपर्क करून आगाऊ वेळ ठरवून प्रत्यक्ष ठिकाणी संभाव्य बोलीदारांना करता येईल.

४. इच्छुक बोलीदारांनी संपूर्ण ई-लिलाव प्रक्रियेच्या दस्तवेजांमध्ये दिल्यानुसार मसुदा ए किंवा मसुदा बी नुसार इअर रकमेसाठी बँक गॅरंटी देणे किंवा **रासोया प्रोटिन्स लिमिटेड** समापनातीलच्या नावे किंवा कोणत्याही शेड्युल बँकेवर काढलेल्या, डीडीद्वारे किंवा रासोया प्रोटिन्स लिमिटेड समापनातीलचे खाते. खाते क्र. ५०२०००३५४८२५२२. एचडीएफसी बँक. आयएफएससी कोड : HDFC0000092, बी-५४ ए, ग्रेटर कैलाश १. नवी दिल्ली ११००४८ च्या खात्यात डीडी/एनईएफटी/आरटीजीएसमार्फत इसारा अनामत रक्कम (इअर) जमा करणे आवश्यक आहे.

५. इच्छुक बोलीदारांनी (१) ओळखीचा पुरावा (२) सध्याचा पत्ता - पुरावा, (३) पॅन कार्ड (४) वैध ई-मेल आयडी (५) लॅण्ड लाईन आणि मोबाईल फोन नंबर (६) जोडपत्र १ नुसार शपथपत्र आणि हमी (७) जोडपत्र २ नुसार बोली अर्ज प्रपत्र (८) जोडपत्र ३ नुसार बोलीदारांच्या घोषणेच्या स्वसाक्षांकित प्रतिसह ई-लिलावात सहभागी होण्यासाठी विनंती आणि बँक हमी किंवा इअर जमा केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. सदर जोडपत्राचा मसुदा संपूर्ण ई-लिलाव प्रक्रियेच्या दस्तावेजातून घेता येईल. सदर दस्तावेज २६ एप्रिल २०१९ रोजीच्या सं. ५.०० पूर्वी खालील दिलेल्या पत्त्यावर ई-मेल किंवा परिसमापकांच्या कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. इच्छ्क बोलीदारांनी २६ एप्रिल २०१९ रोजीच्या सं. ५.०० पूर्वी https://aaa.auctiontiger.net वर इअर सादरी करणाच्या तपशिलासह त्याचे केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत.

६. पात्र बोलीदारांची नावे पोर्टल (https://aaa.auctiontiger.net) वर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी परिसमापकाद्वारे ठरविण्यात येतील. ई-लिलाव सेवा पुरवठादार (ॲक्शन टायगर) हे पात्र बोलीदाराना ई-मेलद्वारे युजर आयडी आणि पासवर्ड ।

७. जर ई-लिलाव समाप्तीच्या शेवटच्या ५ मिनिटांत बोली ठेवल्यास समाप्तीचा वेळ अमर्याद विस्तारासह ५ मिनिटांकरिता आपोआप वाढविण्यात येईल. ज्या बोलीदारांनी लिलाव प्रक्रिया संपताना उच्चत्तम बोली रक्कम (राखीव किंमतीपेक्षा कमी नसलेली) सादर केला असेल त्यांना यशस्वी बोलीदार म्हणून घोषित करण्यात येईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाने कळविण्यात येईल जे परिसमापकांच्या समंतीच्या अधीन राहील.

८. यशस्वी बोलीदाराची इअर विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यत येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत करण्यात येईल. इअरवर व्याज देय नाही. परिसमापक यशस्वी बोलीदारांना लेटर ऑप इंन्टेंट (एलओआय) जारी करतील आणि यशस्वी बोलीदाराने परिसमापकांनी एलओआय जारी केल्यानंतर १५ दिवसात उर्वरित रक्कम (यशस्वी बोली रक्कम इअर रक्कम) जमा करणे आवश्यक आहे. एलओआयमधील विहित वेळ मर्यादित यशस्वी बोलीदाराने उर्वरित रक्कम जमा करण्यास कसूर केल्यास यशस्वी बोलीदाराने जमा केलेली संपूर्ण रक्कम (इअर+कोणतीही रक्कम) जप्त करण्यात येईल.

सर्व स्थानिक कर, दर, मूल्यानिर्धारण प्रभार, शुल्क इ. भरायचे आहे. १०. परिसमापकांकडे कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा लिलाव तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा कोणत्याही वेळी लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी

९. यशस्वी बोलीदाराने लिलावात ठेवलेल्या मिळकतीच्या संदर्भातील प्रयोज्य मुद्रांक शुल्क/हस्तांतरण प्रभार, शुल्क इ. आणि

११. संपूर्ण विक्री रक्कम प्रदान झाल्यावर विक्री प्रमाणपत्र/करार फक्त यशस्वी बोलीदारांच्या नावे जारी करण्यात येईल.

कोणत्याही अन्य नावाने नाही. १२. विक्री इन्सॉव्हन्सी ॲण्ड बॅंकरसप्टी कोड २०१६ आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांच्या तरत्दीच्या अधीन राहील. १३. जर एका पेक्षा जास्त बोलीदारांनी इ.अ.र. जमा केली नाही तर, अशा वेळी हितसंबंधीयांशी सल्लामसलत करून लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचे निर्विवाद अधिकार परिसमापकांना असतील.

१४. कंपनीचे कामकाज आणि व्यवसायाची योग्य ती काळजी घेण्याच्या उद्देशाने परिसमापकांमार्फत कृती करत कंपनीने ठेवलेल्या आणि स्थापन केलेल्या डेटा रूम (''डेटा रूम'') शी इच्छक बोलीदारांना संपर्क साधता येईल. इच्छक बोलीदारांना ई-लिलाव तारखेपर्यंत डेटा रुममधील माहिती पुरविण्यांत येईल. इच्छक बोलीदारांकडून डेटा रूमचा संपर्क आणि डेटा रूम मधील माहितीचा वापर, वेळोवेळी परिसमापक घालून देतील अशा नियमांनुसार होईल.

१५. ई-लिलावाची तारीख आणि वेळ : ३० एप्रिल, २०१९ रोजी द. ३.०० ते सं. ५.०० (५ मिनिटांच्या अमर्याद

अनिल गोएल रासोया प्रोटिन्स लिमिटेड च्या प्रकरणातील परिसमापक

आयबीबीआय (नों. क्र. : आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-००११८/२०१७-२०१८/१०२५३) दिनांक : १६.०४.२०१९ पत्ता : ई- १० ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश - ।, नवी दिल्ली - ११००४८ ठिकाण : नवी दिल्ली संपर्क क्र. : ०११ ४६६६ ४६१८; +९१९९९९ ९५१३९ (श्री. पुनीत सचदेवा) ई-मेल आयडी : rasoyaproteins@aaainsolvency.com, anilgoel@aaainsolvency.com

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई पीठ यांच्याकडील कंपनी योजना याचिका क्र. 4236, सन 2018 कंपनी अर्ज क्र. 701 सन 2018 यांच्याशी संबंधित कंपनी कायदा, 2013 ची कलमे 230 ते 232 आणि

लागू होणाऱ्या इतर तरतूदी यांच्या बाबत सेंच्युरी टेक्सटाइल्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक व ऋणको यांच्यामधील विलिनीकरणाच्या योजनेच्या बाबतीत

संच्युरी टेक्सटाइल्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड, ही कंपनी कायदा, 2013 प्रमाणे कंपनी असा अर्थ असणारी व सीआयएन क्र. L17120MH1897PLC000163 तसेव सेंच्य्री भवन, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - 400 030 येथे नोंदणीकृत

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड ही कंपनी कायदा, 1956 अन्वये स्थापित झालेली, सीआयएन क्र. L26940MH2000PLC128420 असणारी तसेच बी-विंग, अहरा सेंटर, दूसरा मजला, महाकाली केव्हज् रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 093 येथे नोंदणीकृत कार्यालय

...पहिली याचिकाकर्ता कंपनी/विलिनीकरण झालेली कंपनी

....दुसरी याचिकाकर्ता कंपनी/निर्माण होणारी नवीन कंपनी

याचिकेच्या सुनावणीची सुचना

सेंच्युरी टेक्सटाईल्स ॲंग्ड इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक व ऋणको यांच्या मधील विलिनीकरणाच्या योजनेला मंजुरी मागणारी याचिका कंपनी कायदा 2013 ची कलमे 230 ते 232 यांच्या अंतर्गत 12 मार्च 2019 रोजी दाखल करण्यात आली होती आणि ती सन्माननीय कंपनी कायदा विधी न्यायाधिकरण, मुंबई पीठ यांच्या समक्ष अंतिम सुनावणी साठी 3 मे 2019 रोजी घेण्याचे निश्चित झाले आहे.

कथित याचिकेला पाठिंबा अथवा विरोध करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिने आपला तसा हेतू असल्याची सूचना त्याच्या/तिच्या सहीने/त्याच्या/तिच्या विकलाच्या सहीने, त्याचे/तिचे संपूर्ण नाव व पता नमूद करून सदर याचिकेच्या अंतिम सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कमीत कमी 2 (दोन) दिवसांच्या आत याचिकाकत्यांच्या विकलाकडे पोहोचेल अशा रितीने याचिकाकत्यांचे विकल श्री. राज पंचमातिया, पार्टनर, मेसर्स खेतान ॲण्ड कंपनी, वन फोर्बेस, ए-विंग, नं. 1, 4था मजला, डॉ. व्ही. व्ही. गांधी मार्ग, काळा घोडा, फोर्ट, मुंबई - 400 001 यांच्याकडे पाठवून दिली पाहिजे. जर त्याला/तिला सदर याचिकेस विरोध करावयाचा असेल तर ह्या सूचनेसोबत विरोधाची कारणे किंवा त्याच्या/तिच्या प्रतिज्ञापत्राची प्रत जोडण्यात आली पाहिजे.

दिनांकीत 17 एप्रिल 2019

श्री. राज पंचमातिया. मेसर्स खेतान ॲण्ड कं. याचिकाकर्ता कंपन्यांचे वकिल

स्थळ: मुंबई

(SEAL

मुंबई (1) शहर

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,

विहित शुल्काचा भरणा केल्यास इच्छा असणाऱ्या कोणल्याही व्यक्तिला खाली सही करणाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्राची प्रत देण्यात येईल.